

अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. अहिल्यानगर

मुख्य कार्यालय , ऐक्य मंदिर , आनंदी बाजार , अहिल्यानगर

UPI(Unified Payment Interface) बाबत माहिती

- UPI म्हणजे Unified Payment Interface .
- UPI (Unified Payments Interface) ही भारतातील सर्वात जलद, सुरक्षित आणि सोपी डिजिटल पेमेंट प्रणाली आहे
- UPI मार्फत आपण एक खात्यातून दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या खातेदाराला Mobile नंबर द्वारे काही सेकंदात पैसे पाठवू शकतो.
- Phone Pay , Google Pay , Pay Tm यांसारख्या App द्वारे रिअल-टाइममध्ये पैसे ट्रान्सफर होतात तसेच रात्री उशीराने किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही त्वरित पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकता. आपण २४X७ मोफत पैसे ट्रान्सफर करू शकतो.
- Phone Pay , Google Pay , Pay Tm अन्य App द्वारे UPI व्यवहार करणे करिता आपण UPI PIN टाकणे अनिवार्य आहे.
- UPI द्वारे आपण त्वरित पैसे पाठवणे, वीज-पाणी बिल भरणे, आणि मोबाईल रिचार्ज, LIC Premium यांसारख्या असंख्य सेवा उपलब्ध आहेत.
- UPI सुविधा चालू करणेकरिता आपला Mobile नंबर आपल्या खात्याला लिंक असणे आवश्यक आहे .
- UPI मुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झाले आहेत, ज्यामुळे आपल्याला नोटा किंवा रोकड पैसे बाळगण्याची गरज कमी झाली आहे.

अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. अहिल्यानगर

मुख्य कार्यालय , ऐक्य मंदिर , आनंदी बाजार , अहिल्यानगर

UPI वापरताना घ्यावयाची काळजी

UPI (युपीआय) वापरताना पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पिन (PIN) फक्त पैसे पाठवण्यासाठी टाका, स्वीकारण्यासाठी नाही . अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, [QR कोड](#) स्कॅन करताना नाव तपासा आणि संशयास्पद 'रिक्वेस्ट मनी' नाकारा . मोबाईलला स्क्रीन लॉक ठेवा आणि सार्वजनिक वाय-फाय (Public Wi-Fi) वरून व्यवहार टाळा .

UPI वापरताना घ्यायची महत्वाची काळजी:

- UPI पिन (PIN) गोपनीयता: तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका. पिनचा वापर फक्त पैसे पाठवण्यासाठी (Debiting) होतो, पैसे मिळवण्यासाठी (Crediting) नाही.
- QR कोड स्कॅन करताना सावधगिरी: कोणत्याही दुकानात किंवा व्यक्तीकडून QR कोड स्कॅन करताना, ॲपमध्ये योग्य नाव दिसत असल्याची खात्री करा.
- नाव आणि रक्कम तपासा: पैसे पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव आणि रक्कम पुन्हा तपासा .
- 'Request Money' स्कॅमपासून सावध: जर तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळवण्याची रिक्वेस्ट (Collect Request) आली, तर ती त्वरित नाकारा (Decline) .
- मोबाईल सुरक्षितता: तुमच्या फोनला पिन, पॅटर्न किंवा बायोमेट्रिक लॉक (फिंगरप्रिंट) नक्की ठेवा .
- सार्वजनिक वाय-फाय टाळा: पैसे पाठवताना मोफत किंवा सार्वजनिक वाय-फाय (Public Wi-Fi) वापरू नका ..
- फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार करा: कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित 1930 नंबर ला कॉल करावा किंवा बँकेकडे तक्रार करा.
- UPI तुमच्या UPI खातयामध्ये "पैसे मिळविण्यासाठी " "पिन " मागत नाही.
- UPI ॲप अपडेट ठेवा.
- कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी Mobile Number किंवा UPI आयडी टाकणे आवश्यक आहे.
- UPI पिन फक्त पैसे ट्रान्सफरसाठी आवश्यक आहे आणि पैसे मिळविण्यासाठी नाही.
- पैसे पाठविण्यापूर्वी मोबाइल नंबर , नाव आणि UPI आयडी टाकणे आवश्यक आहे.
- UPI पिन कोणाशीही शेअर करू नये.

- नेहमी Screen लॉक ठेवा . हे दुहेरी उद्देशाचे निराकरण करते; UPI पेमेंट सुरक्षित ठेवण्यास मदत करते आणि स्मार्ट फोन ची सुरक्षितता देखील सुनिश्चित करते.
- UPI पिन मागणाऱ्या कोणत्याही जाहिराती ऑफरमध्ये प्रवेश करू नका कारण ते खात्यातून पैसे कापण्याचा प्रयत्न करू शकते.